WWW.FINANCIALEXPRESS.COM

UNITED CREDIT LIMITED

CIN: L65993WB1970PLC027781 Regd. Office: 27B Camac Street (8th Floor), Kolkata - 700016 Ph.No. (033) 2287-9359/9360, Fax No. (033) 2287-2047 Email: unitedcreditltd@gmail.com, Website: www.unitedcreditltd.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEP 30th 2025

SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.25 Unaudited	Quarter ended 30.09.24 Unaudited
1	Total income from operations	76.49	87.67
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	29.69	51,30
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29.69	51,30
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.09	43.08
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	23.09	43,08
6	Equity Share Capital	549.30	549.30
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year ended 31st March		
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -		126021-111
	(i) Basic	0.43	0.81
	(ii) Diluted	0.43	0.81

I) The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.25 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015.

 The full format of the Quarter and Half Year ended 30.09.25 Financial Results are available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.cse-india.com and also on the Company's website at www.unitedcreditltd.com

Place : Kolkata Dated: 12th November, 2025

No.



By ORDER OF THE BOARD (A. K. DABRIWALA) Chairman & Managing Director DIN: 00024498

GOA CARBON LIMITED

Registered Office: Dempo House, Campal, Panaji-Goa 403001 CIN: L23109GA1967PLC000076; Website: www.goacarbon.com. Email: investorrelations@goacarbon.com; Tel.: (0832) 2441300

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "SEBI Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings (the "SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), Government of India for holding General Meeting / conducting Postal Ballot process through electronic voting (remote e-Voting) vide various General Circulars and other relevant circulars issued by the MCA (the "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India, as amended from time to time, the approval of Members of Goa Carbon Limited (the "Company") is sought for the following Special Resolutions by way of remote e-Voting ("e-Voting") process.

1.	Re-appointment of Mr. Subodh Nadkarni (DIN 00145999) as an Independent Director of the Company for a second term of 5 (five) consecutive years w.e.f. 7th January 2026
2.	Increase in borrowing powers in terms of Section 180 (1) (c) of the Companies Act, 2013, upto ₹ 750 Crores.
3.	Authorizing the Board under Section 180 (1) (a) of the Companies Act, 2013 to create / modify charge on the movable / immovable assets including undertakings of the Company, both present and future, to secure borrowings.

Description of Special Resolution

Pursuant to the MCA circulars, The Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Wednesday, 12th November 2025 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) as on 7th November 2025 ("Cut-off Date").

The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement is available on the Company's website http://www.goacarbon.com on the website of the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") MUFG Intime India Private Limited (MUFG Intime) at www.in.mpms.mufg.com, on the website of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e-Voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off date. Any person who is not a Member as on the cut-off date shall treat this Notice for information purposes only.

The Company has engaged the services of MUFG Intime as the agency to provide e-Voting facility. The detailed procedure instructions on the process of e-Voting are specified in the Postal Ballot Notice.

The e-Voting facility will be available during the following period:

Commencement of e-Voting	9:00 a.m. IST on Saturday, 15th November 2025
Conclusion of e-Voting	5:00 p.m. IST on Monday, 15th December 2025

The e-Voting facility will be disabled by MUFG Intime immediately after 5:00 p.m. on Monday, 15th December 2025.

Manner of registering / updating email address:

Physical Holding: Members, holding shares in physical mode are requested to get their email address registered by clicking the link www.in.mpms.mufg.com under Investor services > Email Registration

Demat Holding: Members, holding shares in dematerialised mode are requested to register / update their email address with their respective Depository Participants.

The Board of Directors of the Company have appointed Mr. Shivaram Bhat, Practising Company Secretary (ACS 10454) CP 7853), to act as the Scrutinizer, to scrutinize the entire e-Voting process in a fair and transparent manner. The results of e-Voting shall be declared not later than two (2) days from conclusion of the Postal Ballot i.e. on Wednesday, 17th December 2025. The results declared along with the Scrutinizers Report shall be communicated to the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited where the shares of the Company are listed. Additionally the results will also be uploaded on the Company's website www.goacarbon.com and on the website of the Company's RTA, MUFG Intime at https://instavote.linkintime.co.in. The Scrutinizer's decision on the validity of the Postal Ballot shall be final.

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@in.mpms.mufg.com or contact on:-Tel: 022-4918 6000.

For Goa Carbon Limited

Panaji, 12th November 2025

Pravin Satardekar Company Secretary Membership No. 24380

Sd/-

POLYMECHPLAST MACHINES LIMITED

CIN: L27310GJ1987PLC009517

Registered Office: "Gold Coin House", 776, GIDC., Makarpura, Vadodara - 390 010, Gujarat. Email Id: cs@polymechplast.com, Website: www.polymechplast.com, Contact: (0265) 2632210

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

1/1	8	STANDALONE						CONSOLIDATED					
St.			uarter Ende	ed .	Half Yes	r Ended	Year Ended		Quarter Ender		Holf fea	r Ended	Year Ended
lo.	Particulars	(Uraudited)	(Insuffed)	(Unaudited)	(Unaudited)	(itsuited)	(Aadited)	(itaxib)	(Inautited)	(Ireadited)	(Unsafted)	(Unaudited)	(Audited)
	S. A.O. T. T. T. T. S.	Quarter ended 30th September, 2025	Quarter ended 30th Jone, 2925	Quarter ended 30th September, 2034	Raifysar anded 38th September 2025	Half year ended. 30th September, 2824	Year ended 31st March, 2025	Quarter ended 30th September, 2025	Quarter ended 30th June; 2025	Quarter ended 30th September, 2004	Roll year ended 30th September, 2025	Refryearended 30th September, 2021	Year ended 31st March 2025
	Revenue from Operations	1,457.98	1,197.58	1,639.66	2,684.67	3,068.66	6,488.66	1,497.03	1,197.59	1,639.66	2,694.67	3,868.66	1,431.66
2	Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.18	(33.34)	79.65	(25.17)	57.21	128,71	B.18	(33.34)	79.65	(25.17)	\$3.21	128.71
	Net Profit/(Loss) for the period/ year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.13	(33.24)	79.65	(25.17)	57.21	128.71	8.18	(33.34)	79.65	(25.17)	57.21	128.71
	Net Profit/(Loss) for the period/year after tan (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.61)	(25.08)	55.36	(28.70)	39.23	90.58	(3,61)	(25.09)	55.26	(28.70)	39.23	99.58
5	Total Comprehensive Income for the period/year [comprising Profit/ (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1.45)	(24.94)	55.86	(28.40)	40:21	91:17:	(8.99)	(28.92)	51.58	(37.91)	29.31	78.37
8	Equity Share Capital	560.17	566,17	568.17	560.17	580.17	568,17	580.17	560.17	568.17	360.17	588.17	568.17
1	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	- 3			(0)	3	2,072.34	12	(A)		8		1,980.38
-	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing operations) Basic & Diluted (Rs.)	(0.06)	(0.45)	1.99	(0.51)	0.70	1,62	(0.16)	(0.52)	0.91	(88.0)	1.51	1.25

 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th September, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2025 is available on the Company's website at www.polymechplast.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com and can be accessed by scanning the OR 2. The above Financial Results were considered and approved by the Audit Committee and Board of Directors at their respective Meetings held on 12th November, 2025.

Date: 12th November, 2025

Place: Vadodara



By Order of the Board For Polymechplast Machines Limited Mahendrabhai Bhuva Chairman & Director DIN. 00054562

STEEL STRIPS WHEELS LIMITED

CIN: L27107PB1985PLC006159

Regd, Office: Village Somalheri/Lehli, PO Dappar, Tehsil Derabassi, Distt. SAS Nagar (Mohali), Puniab-140506 Tel: +91-172-2793112, Fax:+91-172-2794834 E-mail: ssl_ssg@glide.net.in; Website: www.sswlindia.com STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

	D.C. Depression	Standal	one Financia	Results	Consolidated Financial Results				
Sr. No.	Particulars	Quarter	Ended	Half Year Ended	Quarte	r Ended	Half Year Ended		
10206		30/09/25	30/09/24	30/09/25	30/09/25	30/09/24	30/09/25 Unaudited		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited			
1	Total income from operations	120,056.93	109,509.62	238,735.39	120,056.93	109,509.62	238,735.39		
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extra ordinary items.)	5,256.66	6,741.08	11,848,41	4,814.61	6,183.53	10,925.24		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items.)	5,256.66	6,741.08	11,848.41	4,814.61	6,183.53	10,925.24		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,852.62	5,020.58	8,846.14	3,551.51	4,610.68	8,275.72		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,723.98	5,103.22	8,701.65	3,422.87	4,693.77	8,131.23		
6.	Equity Share Capital	1,571.80	1,569.29	1571.80	1,571.80	1,569.29	1,571.80		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year	194	8	26			\$ \$ \$\$		
8.	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)	74744		W-241*	22/200				
	Basic :	2.45	3.20	5.63	2.26	2.94	5.27		
	Diluted:	2.44	3.19	5.62	2.25	2.93	5.25		

The above is an extract of the detailed format of financial results (Standalone & Consolidated) for the quarter and half year ended Sept. 30, 2025 filed with stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results (Standalone & Consolidated) for the quarter and half year ended Sept. 30, 2025 are available on the website of BSE Limited (BSE) and The National Stock Exchange of India (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Financial Results are also available on the company's website at https://sswlindia.com/investors/quarterly-annual-financial-results/ and can be readily accessed by scanning the Quick Response (QR) Code given here.

Place: Chandigarh Dated: 12-11-2025

For Steel Strips Wheels Limited Mohan Joshi **Deputy Managing Director**



Mrs. Bectors Food Specialities Limited

Regd. Office: Theing Road, Phillaur, Jalandhar-144410 Corporate Identity Number (CIN): L74899PB1995PLC033417, PAN: AABCM9495K Website: www.bectorfoods.com, Email: atul.sud@bectorfoods.com

Extract of Un-audited Consolidated Financial Results for the Quarter & Half-Year ended 30th September 2025

Sr	Particulars		Quarter ended	í i	Half-Yes	ar ended	Year ended
No	T ar trouval o	500 1920 000 000					
0000		30.09.2025 (Un-Audited)	30.06.2025 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.09.2025 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	5,580.19	4,804.02	5,019.26	10,384.21	9,463.50	19,028.56
2	Net Profit Before Tax for the period	488.39	413.32	525.04	901.71	1,000.36	1,917.74
3	Net Profit after tax for the period	365.08	308.78	389.36	673.86	743.62	1,432.33
4	Total Comprehensive Income for the period	365.70	308.45	388.73	674.15	742.32	1,430.94
5	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/- per share)	613.47	613.47	613.58	613.47	613.58	613.47
6	Other Equity						11,044.33
7	Earnings Per Share (in Rs) (non annualised):				0		
	Basic	5.95	5.03	6.56	10.98	12.59	23.79
	Diluted:	5.95	5.03	6.56	10.98	12.59	23.78

Sr	Particulars		Quarter ended		Half-Yea	Year ended	
No		30.09.2025 (Un-Audited)	30.06.2025 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	30.09.2025 (Un-Audited)	30.09.2024 (Un-Audited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	5,203.22	4,442.77	4,687.43	9,645.99	8,826.78	17,660.62
2	Net Profit Before Tax for the period	412,43	332.99	458.47	745.42	871.31	1,617.39
3	Net Profit after tax for the period	308.41	248.80	340.56	557.21	648.34	1,210.29
4	Total Comprehensive Income for the period	307.94	248.33	340.00	556.27	647.20	1,208.41
5	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10/- per share)	613.47	613.47	613.58	613.47	613.58	613.47
6	Other Equity						10,305,60
7	Earnings Per Share (in Rs) (non annualised):						
	Basic:	5.03	4.05	5.74	9.08	10.98	20.10
	Diluted:	5.03	4.05	5,73	9.08	10.97	20.10

Place: Phillaur

Date: 12.11.2025

 The above unaudited standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 12th November 2025. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company. These results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015.

The review report of the Statutory Auditors is being filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited. For more details on unaudited financial results, visit financial performance section of our website www.bectorfoods.com and financials results at corporate section at www.bseindia.com and www.nseindia.com. The Group is engaged in the single operating segment food products.

 The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended and Half Year Ended 30. September 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the abovesaid financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bectorfoods.com.

For and on behalf of Board of Directors of Mrs. Bectors Food Specialities Limited Sd/-

Anoop Bector Place: Kolkata Managing Director Date: November 12, 2025

REGAL ENTERTAINMENT AND CONSULTANTS LIMITED

CIN No: L65923MH1992PLC064689 419D Fourth Floor Horniman Circle Chambers (Podar Chambers) Syed Abdullah Brelvi Marg, Maharashtra 400001 India

Website: www.regal-consultants.com Email Id: compliance.regal@gmail.com Ph: 9768132022 STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND HALF YEARLY ENDED 30TH SEPTEMBER, 2025

Sr. No.	Particulars	C	uarter Ende	d	Half Yea	Year Ended		
		Sep-25	June-25	Sep-24	Sep-25	Sep-24	Mar-25	
		(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)	
1	Total Income from Operation	35.45	33.16	4.16	68.61	6.33	96.17	
2	Net Profit / (Loss) for the period before tax (before exceptional and extraordinary items)	4.60	25.00	0.47	(13.66)	1.77	69.37	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and extraordinary items)	4.60	(18.26)	1.30	(13.66)	1.77	69.37	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	4.60	(18.26)	1.30	(13.66)	1.77	51.88	
5	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4.60	(18.26)	1.30	(13.66)	1.77	51.88	
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	307.21	307.21	307.21	307.21	307.21	307.21	
7	Reserve excluding Revaluation Reserve		•		35	85	35	
8	Earning per equity share (not annualised)	*		8	5.00	19		
	Basic (₹)	0.15	(0.59)	0.04	(0.44)	0.06	1.69	
	Diluted (₹)	0.15	(0.59)	0.04	(0.44)	0.06	1.69	

The above is an extract of the details format of Quarter Unaudited Financial Results filed with Stock Exchanges under

- Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of Quarterly unaudited Financial Results is available on the company website http://regal-consultants.com/ and the Stock Exchange Website, www.bseindia.com 2. The Unaudited financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board
- of Directors of the Company at their respective meetings held on 12th November 2025.
- 3. The unaudited financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, as amended from time to time.

For and on the behalf of the Board of Directors

Shreyash Vinodkumar Chaturvedi Managing Director DIN: 06393031

Half Year ended

Year ended

Date 12th November 2025

BENGAL TEA & FABRICS LIMITED

CIN: L51909WB1983PLC036542 Regd. Office: Century Towers, 4th Floor, 45, Shakespeare Sarani, Kolkata - 700017

Compliance Officer's Email ID: investor@bengaltea.com Telefax: 91 -33 2283 6416/17, Website: www.bengaltea.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the

Quarter & Half year ended 30th September, 2025

Quarter ended

(₹. in lakhs except per share data and where otherwise stated)

	Particulars	September 2025 (Unaudited)	June 2025 (Unaudited)	September 2024 (Unaudited)	September 2025 (Unaudited)	September 2024 (Unaudited)	March 2025 (Audited)
1	Total Income from operations	1,960	917	2,393	2,877	3,513	5,373
2	Net Profit / (Loss) before tax and Exceptional items from continuing Operations	586	843	1,107	1,429	1,520	810
3	Net Profit / (Loss) before tax and after Exceptional items from continuing Operations	586	843	1,107	1,429	1,520	810
4	Net Profit / (Loss) after tax and after Exceptional items from continuing Operations	499	610	105	1,109	429	(167)
5	Net Profit / (Loss) before tax from discontinuing Operations	8	5	(20)	5	(30)	9,980
6	Net Profit / (Loss) after tax from discontinuing Operations	=		(336)	5	(347)	8,529
7	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/ (Loss) for the period and other Comprehensive Income]	499	610	(231)	1,109	82	8,281
8	Paid-up Equity Share Capital (Face value per shares ₹ 10/-)	901	901	901	901	901	901
9	Other Equity excluding Revaluation Reserves (as per balance sheet of previous accounting year)				*		18,252
10	(a) Earning per Share - (₹ 10 per share) - (before Exceptional items)*						
į,	Basic & Diluted (Continuing Operations) (in ₹)	5.54*	6,77*	1.16*	12.31*	4.76*	(1.85)
ii.	Basic & Diluted (Discontinued Operation) (in ₹)	359	_*	(3.73)*		(3.85)*	94.70
ii,	Basic & Diluted (Continuing & Discontinued Operations) (in ₹)	5.54*	6.77*	(2.56)*	12.31*	0.91*	92.85
	(b) Earning per Share (₹ 10 per share) - (after Exceptional Items)*						
	Basic & Diluted (Continuing Operations) (in ₹)	5.54*	6.77*	1.16*	12.31*	4.76*	(1.85)
	Basic & Diluted (Discontinued			(2 72)*		(3.95)*	94.70

annualized) Notes:

Operation) (in ₹)

Basic & Diluted (Continuing &

Discontinued Operations) (in ₹)

(Figure for the periods are not

 The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2025.

6.77*

5.54*

(3.73)*

(2.56)*

 $(3.85)^*$

0.91

12.31

94.70

92.85

- The above is an extract of the detailed results of the quarter & half year ended 30th September 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange website: (www.bseindia.com) and on the Company's website: (www.bengaltea.com).
- 3) The remaining Assets and Liabilities of the Textile Unit (Both Fabric & Yarn Division)- identified as "Discontinued Operations" and classified as "Assets pertaining to Disposal Group" in terms of "IND AS 105 - Non Current Assets Held for Sale and Discontinued Operations" in the previous financial results. upon its closure as approved by the Board of Directors and members of the Company, have now been subsumed in the Operations Segment of the Company during the current period as there is no "Discontinued Operations" now.
- 4) On the basis of notification dated 28th June, 2023 by Govt. of Assam providing further 3 year tax holiday on Agricultural Income Tax w.e.f. 1st April 2023 till financial year 2025-26, no provision on agricultural income tax has been made for the periods as reported above. 5) The figures for the guarter ended 30th September 2025 and 30th September 2024 are the balancing
- figures between the unaudited figures for the half year ended 30th September 2025 and 30th September 2024 and unaudited published figures upto quarter ended 30th June of the respective periods, which were subjected to limited review. The Company has opted for taxation under new regime U/s 115BAA, considering the future taxable business income, lower tax rate benefits etc. This resulted in the write-off of carried forward Mat Credit

Entitlements lying in the books of the Company which were adjusted and shown as Income Tax for earlier


- years in the result for the financial year ended 31st March 2025. 7) The previous period figures have been re-grouped / re-classified wherever necessary, to conform to current period's classification in order to comply with the requirements of the amended Schedule III to the Companies Act, 2013 wherever necessary.
 - Scan the QR Code to view the



Financial Results on Website of the Company

For and on behalf of the Board of Directors Bengal Tea & Fabrics Limited

> Adarsh Kanoria Chairman & Managing Director (DIN: 00027290)



ऑक्सिस बँक लिमिटेड (सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी२०७६९) थिकत मालमत्ता संघ. कॉपॉरेट कार्यालय: ॲक्सिस हाऊस. ७वा मजला. सी-२. वाडिय इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०००२५. www.axisbank.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायज्ञेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाशियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुत्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुरीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री

सूचना. येथे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार/तारणकर्ताला सूचना देण्यात येत आहे**, १) यश बिल्डर्स (कर्जदार,** यत पंचावाराज्यण जनताला आणा ।वरस्यतः कणवार/ तारणकाताला चूचना वर्णना वर्ता आहे, १ पदा **।बरस्य (कणवार** तारण**कता आणि गृहितक) ।पित्रा** नाम्बला, यश सिंध्रयन, सामब ट्रॉम्बे रोह, टेलिकॉम फॅस्टरीच्या सामे, देवसा, चेंबूर पूर्व मुंबई - ४०००८८. **१. श्री. पारस सुंदरजी देढिया (यश बिल्डरचे मालक, तारणकर्ता आणि जामीनदार)** १८, मावंत

भूति, संदेश अक्टेन्यू रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७१, **३. सुश्री कश्मीरा पारस देढिया (तारणकर्ता आणि जामीनदार)** १८, माबेला मॅन्शन, सेंट्रल अक्टेन्यू रोड, चेंबूर, मुंबई - ४०००७१. खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमता ज्या ॲस्सिस बॅंक लिमिटेड म्हणजेच प्रतिभृत धनकोकडे तारण ठेवल्या आहेत्/ आकारल्या आहेत, ज्याचा प्रत्यक्ष ताबा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी कोर्ट कमिशनरने घेतला आहे आणि ॲक्सिस बँव ि मिट्रेडच्या अधिकृत अधिकान्याला म्हणजेच प्रतिभूत् धनकोला सुपूर्व केला आहे, त्या ४ **डिवेंस** २०२५ रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि कोणत्याही संसाधनाशिवाय या आधारावर विकल्या जातील, ११ सप्टेंबर २०१८ रोजी १७,२६,९७,४४३,२२/- (रुपये सतरा कोटी सब्बीस लाख सत्त्याण्यव हजार चारशे त्रेचाळीस आणि पैसे बाबीस फक्त) वसूल ८५,२६,२५,२६,४८,२८) – १९४५ सत्तत्र काटा सच्चास लाख सत्ताच्यात्र कार चारत्र त्रवाळास आण पस बावास कर्का) वसूल क्रय्यासाठी १२ सप्टेंबर २०१८ पासून देयकाच्या तार्ययर्थं ते देयकाच्या ताराखेयर्पं, आनुष्ठीफ कर्खं, इतर गुरूक, खर्च इत्यादी अतिरक्त व्याजासह. वर उञ्चेखित कर्जदार आणि जामीनदारांकडून ॲक्सिस बॅंक लिमिटेडला देय असलेले.

मालमत्तेचे तपशिल कार्यालय क्र. ३०८, जोशी चेंबर्स, ओरियन चेंबर प्रीमिसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड येथे स्थित मालमत्त ६६ बी, अहमदाबाद स्ट्रीट, आयर्न मार्केट, कानक बंदर, मस्जिद (पूर्व), मुंबई-४०००९, ३६९ चौ.फू. एफपी क्र.६६, डिव्हिजन प्रिन्स डॉक, तळ + ५, १९९२ मध्ये बांधलेल्या लिफ्टसह, त्यावर फर्निचर आणि फिक्स्चर, उपकरणे, यंत्रसामग्री-स्थिर आणि जंगम अशा इतर मालमतांसह इमारती बांधल्या आहेत, श्री. पारस सुंदरजी देढिया यांच्या ालकीच्या त्यावर असलेल्या दतर कोणत्याही मालमनेची रचना करते

आरक्षित मूल्य (रक्कम रू.मध्ये) - रू.५२,५५,३६१/- इसारा रक्कम ठेव - रू.५,२५,५३६/-कार्यालय क्र.४०२, जोशी चेंबर्स, ओरियन चेंबर प्रीमिसेस को-ऑपरेटिव्ह सोमायटी लिमिटेड येथे स्थित मालमन कावालय क्र.४०२५, जाशा चबस, आरवन चबर प्रामस्सर का-आपराट्क सासायटा ालाम्टड क्या स्थ्य मालमा इस् बी, अहमदाबाद स्ट्रीट, आयर्न मार्केट, कानक बंदर, मस्त्रिट (पूर्व), मुंबई-४०००९, ३०९ ची. फू.एफपी क्र.६६ डिव्हिंजन प्रिन्स डॉक, तळ + ५, १९९२ मध्ये बांधलेल्या लिएस्ट्रास्ट, त्यावर फर्निचर आणि फिक्टस्ट, उपकरणे

आरक्षित मूल्य (रक्कम रू.मध्ये) - रू.४६,६४,८७१/- इसारा रक्कम ठेव - रू.४,६६,४८७/ सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १४ अंतर्गत ४ नोव्हेंबर २०२३ रोजी माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी मुंब

वंत्रसामग्री-स्थिर आणि जंगम अशा इतर मालमत्तांसह इमारती बांधल्या आहेत, श्री. पारस सुंदरजी देढिया यांच्य

यांच्या आदेशानुसार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालय आयुक्तांनी वरील मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आणि भौतिक ताबा ॲक्सिस बँक लिमिटेडच्या अधिकत कार्यालयाकडे सोपवला. बोली आणि इरढे रेमिटन्स सादर करण्याची अंतिम तारीख:-'ऑक्सिस बँक लिमिटेड' च्या नावे डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर मंबई ये देय, ३ डिसेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी साथं.५:०० वा. पर्यंत सादर करावे. खालील पत्यावर:- मुंबई - श्री. अतुल मिश्रा ऑक्सस बँक लि., ७वा मजला, ऑक्सस हाऊस, वाडिया इंटरमॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. मोबाईल

मालमत्तेची तपासणीः तपासणी करिता कृपया संपर्क- श्री.अतुल मिश्रा (प्राधिकृत अधिकारी) पुढील क्रमांकावर +९१ ९८२१३६६७८०. प्राधिकत अधिकाऱ्याची पर्व परवानगीनेच तपासणी केली जाईल.

ई-लिलावाची तारीख आणि वेळ :- दि.४ डिसेंबर २०२५ रोजी दु.१.०० वा. दु.२.०० ते अंतिम पाच मिनिटांत बोली

ावल्यास प्रत्येकी पाच मिनिटांच्या स्वयं-विस्तारासः

सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.

डीसीबी बँक लिमिटेड

कांजुर मार्ग (पश्चिम), मुंबई-४०००७८.

ई-लिलाव विक्री सूचना

श्री. आदित्य साठे

श्रीमती बबिथा राजेश सपलिग

ई-लिलावाच्या अटी आणि नियम

दस्तऐवजासह उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई/पालघर/ठाणे/रायगड

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

उत्पन्न (करानंतर))

मुळ (रु.)

सौमिकृत (रु.)

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)

पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव

उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

कालावधीकरिता एकण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष

दिनांक: १३.११.२०२५

आणि नुकसानभरपाईशिवाय विकल्या जात आहेत.

स्वतंत्र चौकशी करण्याचा सल्ला दिला जातो.

येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता

सश्री रिझवाना अब्दल अझीझ फारुकी

मे. फ्युचर फिटनेस जिमखाना त्याचे मालक

कु. श्वेता साठे

बोली वाढीची रक्कम :- रु.१,००,०००/- (रुपये एक लाख फक्त)

नोंदणीकृत कार्यालय: ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क,

रिटेल ॲसेट कलेक्शन विभागः १ला मजला, हुमा मॉल, एल.बी.एस. मार्ग,

. (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार नियम ९(१) अंतर्गत)

कर्जदार, सह-कर्जदार व

डोंबिवली - ४२१२०१, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड (प्रतिभृत मालमत्ता)

(अ.क्र.३ करिता वर्णनात नमूद केल्याप्रमाणे अनुक्रमे मालमत्तांची राखीव किंमत आणि इरठे)

बोलीदार त्यांच्या नोंदणीकत मोबाइल नंबरवरूनच ई-लिलावावर ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

आहे जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय या तत्त्वावर कोणत्याही प्रकारच्या हमी आणि नकसानभरपाईशिवाय विकली जाईल

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदीसह वाचलेल्या सिक्युरिटी

सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **डीसीबी बँक लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकान्याद्वारे खाली नमूद मालमत्ता तारण ठेवण्यात आली आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने नमूद केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतला आहे. खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार थकबाकी आणि पुढील व्याज, शुल्क आणि

किंमत इत्यादींच्या वसुलीसाठी खाली नमूद केलेल्या मालमत्ता निवदासह जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जाईलः- मालमत्ता जसे आहे जेथे आहें, जसे आहे जे आहे, जसे

म्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, सी विंग, साची प्राईड, खंबाळपाडा, कांचनगाव, शंकेश्वर रोड, ठाकुर्ली (पू), तालुका कल्याण, जिल्हा-ठाणे

स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र.००१, तळमजला, प्रेम पॅराडाईज, सर्व्हे क्र. ५, हिस्सा क्र.९, कोपर गाव रोड, कोपर गाव, डोंबिवली (पश्चिम), ठाणे - ४२१२०

१. फ्लॅटक. २०१, पहिला मजला, श्री मयुरेश कोहौसोलि, आयरे गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, डॉबिवली (पू) - ४२१२०१ वेथील सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता) २. फ्लॅटक. १०२, पहिला मजला, श्री मयुरेश कोहौसोलि, आयरे गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, डॉबिवली (पू) - ४२१२०१ वेथील सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता)

अ.क्र.१ ते ३ करिता इरठे सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.२८.११.२०२५ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी सहभागाच्या विनंती पत्रासह

केवायसी, पॅन कार्ड, इरटेचा पुरावा purander.hegde@dcbbank.com या ईमेल आयडीवर पाठवावे. इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी लाभार्थी **डीसीबी बँक लिमिटेड** येथे डीडी/एनईएफटी/आरटीजीएसद्वारे इरठे रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

निरीक्षणाची तारीख आणि वेळ: १४.११.२०२५ ते २५.११.२०२५; स.११.०० ते सायं.०४.०० दरम्यान, डीसीबी बँक लि. चे प्राधिकृत अधिकार

. १) या मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जसे आहे जे काही आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय या तत्त्वावर कोणत्याही प्रकारच्या हमी

२) सर्व वैधानिक देणी/अटेंडट शुल्क/नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर इत्यादींसह इतर देणी खरेदीदाराने भरावी लागतील आणि बँकेला माहिती नसलेल्या ई-

लिलाव मालमत्तेच्या संदर्भात सरकार किंवा इतर कोणाचेही कोणतेही शुल्क, धारणाधिकार किंवा इतर कोणत्याही वेणींसाठी प्राधिकृत अधिकारी किंवा बँक जबाबदार राहणार नाही, स्वतंत्र बोलीदाराला वैधानिक देणी. मालमत्ता कराचे क्षेत्रीय अधिकारी. वीज देणी इत्यादींसह मालमत्तेवरील देणींबहल स्वतःची

संपर्क तपशिलः संपर्क नावः श्री.नितेश डी. पवार ८१४२०००७२५, बॅक एंड ऑफिस: ८१४२००००६६/६३/६२, ऑफिस मेल आयडी:

info@bankauctions.in आणि मेल आयडी: nitesh@bankauctions.in यांच्याशी त्यांच्या वेब पोर्टल https://bankauctions.in/ वर

वरील तक्त्यात नमद केलेल्या तारखांना ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह संपर्क साधा, बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापवीं लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तींची तपशीलवार माहिती https://www.dcb.bank.in/cms/showpage/page/customer-corner या लिंकवर द्यावी.) इच्छुक बोलीदारांनी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड आगाऊ घेणे आवश्यक आहे, जे ई-बिडिंगसाठी अनिवार्य

आर्हे, लिलाव सेवा प्रदात्या मेसर्स ४क्लोजर (http://bankauctions.in/), मोबाईल क्र.: ८१४२०००७२५ आणि ८१४२००००६६ कडून. संभाव्य

लिलाव प्रक्रियेत ऑनलाईन ई-लिलावात सहभागी होणे अनिवार्य आहे, त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल जो वेबसाइटवर प्रस्ताव/निविदा

सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्म धरण्यात येईल.

रीगल एंटरटेनमेंट ॲण्ड कन्सल्टंट्स लिमिटेड ४१९डी, ४था मजला, हॉर्निमन सर्कल चेंबर्स (पोदार चेंबर्स), सय्यद अब्दल्लाह ब्रेल्वी मार्ग, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र-४००००१, भारत. वेबसाईट:www.regal-consultants.com, ई-मेल:complaince.regal@gmail.com, द्र::९७६८१३२०२२ ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सप्टे २५

पर्नविलोकीत

३५.४५

8.80

8.80

٧.٤٥

३०७.२१

0.84

0.84

संपलेली तिमाही

जून २५

पर्नविलोकीत

33.88

२५.00

(१८.२६)

(१८.२६)

(१८.२६)

३०७.२१

(0.48)

(0.48)

श्री. पुरंदर हेगडे मोबा क्र.: ८४२२९८२८६८ आणि श्री. सितश अध्यंकर मोबा क्र.: ९८९९७५६९७५ यांच्याशी संपर्क साधा.

आरक्षित मूल्य (रू.)

१५१०८६५/-

८४८८३६/-

7. 3994000/-

इरठे (रू.)

68668/-

7. 399800/

प्रतिभूत धनकोला ज्ञात असलेले बोजा: शून्य विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या ई-लिलाव लिकचा संदर्भ घ्या. https:// www.axisbank.com/auction-notices आणि/िकंवा https://axisbank.auctiontiger.net सही / - प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि दिनांक : १३.११.२०२४, ठिकाण : मुंबई

पनाश डिजीलाइफ लिमिटेड

सीआयएन:एल७२२००एमएच२००७पीएलसी१६९४१५ नोंदणीकृत कार्यालय: इमारत ए३, युनिट क्र.१०२ ते १०८, २०१ ते २०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, सारावली गाव, भिवंडी, ठाणे–४२१३०२. कॉर्पोरेट कार्यालयः ५०७–बी, रहेजा प्लाझा प्रिमायसेस सीएसएल, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर पश्चिम,

मुंबई–४०००८६, महाराष्ट्र, भारत. **दूर.:+**९५–२२-२५००७००२, वेबसाईट:www.panachedigilife.com, ई–मेल:info@panachedigilife.com ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एकमेव			एकत्रित	
अ. इत.	तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
		३०.०९.२५ अलेखापरिक्षीत	३०.०९.२५ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत		३०.०९.२५ अलेखापरिक्षीत	३०.०९.२४ अलेखापरिक्षीत
?	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९०२.००	६८५६.०५	२३४२.९२	३९०६.०२	६८५९.८०	२३४५.९०
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९३.२७	३ १९. ३ ४	२०५.८२	१८८.३८	३ 0७.९२	२ 0१.४४
}	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९३.२७	₹ ९. ₹४	२०५.८२	१८८.३८	306.82	२०१.४४
3	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१४७.९८	? % 3. ६ ४	१५२.६३	१४१.३९	२३२.२२	१४८.०३
۹	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१४७.९८	₹¥ ३. ६४	१५२.६३	१४२.0३	૨૨५.५૮	२२२.२३
	समभाग भांडवल	१५२२.८०	१५२२.८०	१५२२.८०	१५२२.८०	१५२२.८०	१५२२.८०
9	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	4२९९.३0	4799.30	२४७८.५०	४८७९.६३	88.9e38	१९५७.७0
S	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)						
	मूळ सौमिकृत	وا\$.0	१.६०	१.0९	69.0	१.४८	१.५९
		0.88	१.५५	१.0३	0.90	१.४४	8.40

www.panachedigilife.com वेबसाईटवर आणि एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर

मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

ठेकाण: मुंबई इनांक: १२.११.२०२५

DCB BANK

ई-लिलावाची तारीख व वेळ

स.११ ते दु.१ वा.

२९.११.२०२५ व

स.११ ते दु.१ वा.

स.११ ते दु.१ वा.

सही /- डीसीबी बँक लिमिटेडकरिता

संपलेले अर्धवर्ष

सप्टे २४

पर्नविलोकीत

६.३३

શ.૭૭

શા. ક

શ.૭૭

३०७.२१

0.0€

0.0€

सप्टे २५

पुर्नविलोकीत

६८.६१

(१३.६६)

(१३.६६)

(१३.६६)

(१३.६६)

३०७.२१

(0.88)

(88.0)

सप्टे २४

पुर्नविलोकीत

४.१६

0.86

१.३0

१.३0

३०७.२१

0.08

0.08

प्राधिकृत अधिकारी

(रु.लाखात

मार्च २५

लेखापरिक्षित

९६.१७

६९.३७

६९.३७

48.66

३०७.२१

१.६९

१.६९

प्रकार

वास्तविव

वास्तविक

मी, सुश्री श्रुती जयराम, येथे जाहीर करते की. माझे नाव श्रती जयराम आहे ज्यामध्ये श्रती हे माझे दिलेले नाव आहे आणि जयराम हे माई आडनाव आहे.

> तथापि. माझा पासपोर्ट क्र.वाय९१४३०७५ मध्ये माझे दिलेले नाव श्रुती जयराम असे नोंदवले आहे आणि माझे आडनाव नमूद केलेले नाही.

जाहीर सूचना

पनाश डिजीलाइफ लिमिटेडकरित

सीएफओ व पुर्णवेळ संचालव

नितेश सावल

मी येथे जाहीर करते की, माझे बरोबर आणि पूर्ण नाव श्रती जयराम (दिलेले नाव: श्रती, आडनाव जयराम) आहे आणि यापुढे, माझे सर्व नोंदी त्यानुसार वाचले आणि समजले जातील. सही/

दिनांक: १३.११.२०२५ ठिकाण: मुंबई

(श्रुती जयराम) + 98 ८८ ९८ १ ४ ९४ १ २

दिनांक: ११.११.२०२५

रोज वाचा

NOTICE OF LOSS OF SHARES of Mahindra & Mahindra Limited Registered office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai, Maharashtra-400001 Notice is hereby given that the following share certificate has been reported as lost misplaced and the Company intends to issue duplicate certificate in lieu thereof, in due

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the

Company at its Registered Office within 15 days hereof. Folio No. No. of shares Certificate (Rs.5/- F. V) Chinnamma Kuriakose 184 2004925 1518933 - 1519116

Chinnamma Kuriakos Date: 13/11/2025

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंद. कार्यालय: पँटोमठ, नेकलस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ सीआयएन: एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६ द्रः:००२-२८५८३३३३, ईमेल: investorgrievance@acmfsl.co.in, वेबसाइट: www.acmfsl.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

									(रु.लाखात)
			एव	क्रमेव			एक	त्रित	
अ. क्र.		संपलेली तमाही	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेले अर्धवर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित अर्धवर्ष	संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेले अर्धवर्ष	मागील वर्षात संपलेले संबंधित अर्धवर्ष
	तपशील	३०.०९.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४	३०.०९.२५	३०.०९.२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२२.७९	११४.५७	२४५.५६	२२८.६९	२१६७.०४	१४८०.७१	३२९१.२३	२७७६.७२
၃.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,								
	अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(६७.५९)	(५७.६५)	(७९.१४)	(१०७.९६)	१५४.३५	(४५.१९)	(९०.१०)	(२४२.९५)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर	(६७.५९)	(५७.६५)	(७९.१४)	(१०७.९६)	१५४.३५	(४५.१९)	(९०.१०)	(२४२.९५)
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर	(६७.५९)	(५७.६५)	(७९.१४)	(१०८.०३)	१५६.८१	(३३.०६)	(८३.१९)	(२२४.६१)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता],	, ,	, ,		, ,			
	सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	1`'''	(५७.१३)	(४६.১७)	(१०६.५४)	(४६.४४)	२६८.४३	(307.86)	१०६.९५
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	८२४.६०	८२४.६०	८२४.६०	८२४.६०	८२४.६०	८२४.६०	८२४.६०	८२४.६०
७ .	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकात								
	दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	-	-	-	-	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (द.मु.रू.१०/-प्रत्येकी)								
	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
	१. मुळ	(53.0)	(0.60)	(0.9६)	(१.३१)	१.९०	(0.80)	(१.0१)	(२.७२)
	२. सौमिकृत	(٥.८२)	(0.60)	(०.९६)	(१.३१)	१.९०	(0.80)	(१.0१)	(२.७२)

वरील सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा

- कंपनीचे अनऑडिट केलेले आर्थिक परिणाम भारतीय लेखा मानकांनुसार तयार केले गेले आहेत (इंड एएस ३४ अंतरिम आर्थिक अहवाल म्हणून संदर्भित) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत जारी केलेल्या संबंधित नियमांसह वाचा त्याअंतर्गत आणि इतर लेखा तत्त्वे सामान्यतः भारतात स्वीकारली जातात आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ चे पालन करून, सधारित केल्याप्रमाणे.
- वरील आर्थिक परिणामांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने ११.११.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मान्यता दिली आहे.
- तिमाही आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप कंपनीच्या वेबसाइटवर उदा. www.acmfsl.com उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उदा. बीएसई लिमिटेड म्हणजे www.bseindia.com जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. आणि ते क्यूआर कोड स्कॅन करून पाहता येईल.

असित सी. मेहता फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही/-अंबरीश भास्कर बालिग

डीआयएन:०७००४४२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Arup Bhattacharya, residing at Flat No. 203, 2nd Floor, Karna Co-operative Housing Society Ltd., situated at N. L. Complex, Near Anand Nagar Dahisar (East). Mumbai - 400068, states that he and his mother Late Mrs Sipra Bhattacharjee had jointly purchased the said flat, bearing Flat No. 203, 2nd Floor, Karna Co-operative Housing Society Ltd., from Mr. Sachin S Vaze, vide an Agreement for Sale dated 26th May 2011, duly registered with the Office of the Sub-Registrar of Assurances under No. BDR16-5268-2011 dated 26/05/2011, thereby becoming joint owners in equal shares.

My client further states that his mother, the abovenamed Late Mrs. Sipra

Bhattacharjee, expired intestate on 1st October 2025, leaving behind the following legal heirs as per the law of succession:

(1). Mr.Arup Bhattacharya – (Son), (2) Mrs. Mill Mukherjee – (Daughter), (3) Mr. Sujit Ranjan Bhattacharjee – (Husband). Upon her demise, her 50% share, right, title, and interest in the aforesaid flat

nd corresponding interest in the capital and property of Karna Co-operative Housing Society Ltd., devolved upon the said legal heirs in equal shares. My client further declares that the abovenamed legal heirs, namely Mr. Sujit Ranjan Bhattacharjee and Mrs. Mili Mukherjee, have agreed to release their respective shares, aggregating to 33.33% share, in favour of Mr. Arup Bhattacharya, thereby making him the absolute owner of the aforesaid Flat No. 203.

This public notice is issued to make the title of the said flat clear and undisputed t is hereby clarified that there is an outstanding loan from a Bank subsisting against the said flat. Hence, any person, bank, financial institution, company o trust having or claiming any right, title, interest, lien, or charge in respect of the said flat is hereby called upon to intimate the undersigned with valid documentary proof within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice. Failure to do so shall be construed that no such claim exists, and my client shall thereafter proceed to deal with the said flat, including sale, mortgage, or transfer, as the absolute and lawful owner thereof, subject to the

said outstanding loan, without any further reference Mrs. Megha Milind Raorane

Advocate - High Court
O1/601, Om Gokul Garden CHSL, Place: Mumbai Thakur Complex, Kandivali (East), Mumbai –400 101 Dated: 13-11-2025 Mobile: 8169927194 | Email: raoranemegh@gmail.com

एचसीकेके वेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५१००एमएच१९८३पीएलसी२६३३६१ कार्यालय क्र.५१४, रुंगटा बिझनेस सेन्टर, ५वा मजला, गोविंद नगर, नाशिक, इंदिरा नगर (नाशिक), नाशिक, महाराष्ट्र, भारत-४२२००९. दूर.:+९१-८९७६७०७६८३, ई-मेल: info@hckkventures.com

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता मर्यादित पुर्नविलोकन अहवालासह अलेखापरीक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे अहवाल

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव (वित्तीय निष्कर्ष) अहवाल लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ११.११.२०२५ रोजी झालेल्या सभेत मान्य करण्यात येईल.

टीप: ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या https://www.hckkventures.com/ वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.



एचसीकेके वेन्चर्स लिमिटेडकरिता सही/-अपूर्वा भार्गवा

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ दर.:९१-८९७६७०७६८३ ई-मेलःinfo@hckkventures.com

SMFG Grihashakti

SMFG India Home Finance Co. Ltd.

Registered Office Address: Commerzone IT Park, Tower B, 1st Floor, No. 111, Mount Poonamallee Road, Porur, Chennai - 600116, Tamil Nadu. Toll-free No. 1800 102 1003 | Email : grihashakti@grihashakti.com Website: www.grihashakti.com | CIN: U65922TN2010PLC076972

दिनांक: ११.११.२०२५

ठिकाण: मुंबई

1. Extract of Unaudited financial results for the quarter and half-year ended September 30, 2025

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended Sep 30, 2025	Quarter ended Jun 30, 2025	Quarter ended Sep 30, 2024	Half year ended Sep 30, 2025	Half year ended Sep 30, 2024	Year ended Mar 31, 2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	38,181	36,963	30,522	75,144	59,457	1,30,711
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,236	1,723	4,550	6,959	6,738	16,108
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,236	1,723	4,550	6,959	6,738	16,108
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,910	1,267	3,373	5,177	4,985	11,952
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,167	815	3,375	4,982	4,956	11,778
6. Paid-up Equity Share Capital	37,116	37,116	34,128	37,116	34,128	37,116
7. Reserves (excluding Revaluation Reserves)*	1,23,653	1,19,488	84,839	1,23,653	84,839	1,18,671
8. Securities Premium Account	96,374	96,374	69,362	96,374	69,362	96,374
9. Net Worth	1,59,011	1,54,381	1,17,179	1,59,011	1,17,179	1,53,316
10. Outstanding Debt	9,60,093	9,58,906	8,04,481	9,60,093	8,04,481	9,26,747
11. Debt Equity Ratio	6.0x	6.1x	6.8x	6.0x	6.8x	6.0x
12. Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) (in ₹)						
- Basic**	1.05	0.34	0.99	1.39	1.47	3.43
- Diluted**	1.05	0.34	0.99	1.39	1.47	3.43
13. Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil
14. Debenture Redemption Reserve^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
15. Debt Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
16. Interest Service Coverage Ratio^^	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

Includes securities Premium Account **not annualised for periods other than year ended March 31, 2025.

The Company is not required to create debenture redemption reserve in terms of the Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014 read with the Companies (Share Capital and Debenture) Amendments Rules, 2019

🗥 The Company is a Housing finance Company registered under the Reserve Bank of India Act, 1934 hence these ratios are generally not applicable.

 $2. \, \text{SMFG India Home Finance Co. Ltd. ('the \, \text{Company'}) is a \, \text{public limited company domiciled in \, India} \\$ and incorporated under the provisions of Companies Act, 1956. The Company is a Housing finance company ('HFC') registered vide Registration number DOR-00122 dated May 19, 2023 with the Reserve Bank of India ('RBI'), erstwhile Registration number 07.0122.15 dated July 14, 2015 with the

National Housing Bank ('NHB'). 3. These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations') and recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, other relevant

4. Financial results for the quarter and half-year ended September 30, 2025, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 11, 2025 and reviewed by statutory auditor, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.

5. The above is an extract of the detailed format of Quarter ended financial results filed with the National Stock Exchange under Regulations 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the financial results are available on the website of the stock exchange i.e. www.nseindia.com and the Company www.grihashakti.com

> For and on behalf of the Board of Directors of SMFG India Home Finance Co. Ltd.

Deepak Patkar **Managing Director & CEO** DIN: 09731775

Date: November 11, 2025

दिनांक: १२.११.२०२५

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सर्विस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या htts://regal-consultants.com/ वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. कंपनीच्या अलेखापरिक्षित आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने
- १२.११.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये मान्यता दिली आहे.
- ३. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भारतीय लेखा मानकांनुसार (इंड एएस) वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, कंपनीज (भारतीय लेखा मानक) नियमांनुसार नमुदित केलेले आर्थिक परिणाम तयार केले गेले आहेत.

श्रेयश विनोदकुमार चतुर्वेदी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६३९३०३१

संचालक मंडळाच्या वतीने व करिता provisions of the Act, guidelines issued by the RBI as applicable to NBFCs, HFCs and other accounting principles generally accepted in India.